

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा. महिला व बालकल्याण समिती सभा

कार्यपत्रिका क्रमांक - २०

सभावृत्तांत

दिनांक - २४/०८/२०१६

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक २४/०८/२०१६ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- १) मा. गिता सुशिल मंचरकर - सभापती
- २) मा. गोफणे अनुराधा देविदास
- ३) मा. जवळकर वैशाली राहुल
- ४) मा. नेटके सुमन राजेंद्र
- ५) मा. शितोळे शैलजा बाबुराव
- ६) मा. ठोंबरे सुभद्रा ईश्वर
- ७) मा. अश्विनी गजानन चिंचवडे-पाटील

या शिवाय मा.ऐवले - समाज विकास अधिकारी, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.कांबळे - शिक्षणाधिकारी (माध्यमिक), मा.डॉ.डांगे - महिला वैद्यकीय अधिकारी, मा.बेंडे - प्रशासन अधिकारी, मा.मुंडे - सहा.प्रशासन अधिकारी (शिक्षण मंडळ) हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचा विषय सभाकामकाजामध्ये दाखल करून घेणेत आला.

विषय क्र.१) अपात्र लाभार्थीच्या कागदपत्रांची पुर्तता करून घेऊन सायकल वाटप करणेबाबत -
मा.वैशाली जवळकर, मा.शैलजा शितोळे यांचा प्रस्ताव.

दिनांक २७/०७/२०१६ व १०/०८/२०१६ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १९) चा सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

सभाकामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेला ऐनवेळचा विषय घेणेत आला.

ठराव क्रमांक : २२

विषय क्रमांक : १

दिनांक : २४/०८/२०१६

सुचक : मा.वैशाली जवळकर

अनुमोदक : मा.शैलजा शितोळे

संदर्भ :- मा.वैशाली जवळकर, मा.शैलजा शितोळे यांचा प्रस्ताव -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत पिंपरी चिंचवड शहरातील लाभार्थींना सायकल वाटप करण्यात येते. सद्य:स्थितीत सायकल वाटप करून १७०० (एक हजार सातशे) सायकल नागरवस्ती विभागाकडे शिल्लक आहेत व पात्र लाभार्थींची यादी प्रसिध्द केल्या नंतर काही लाभार्थी अपात्र झालेले आहेत. तरी अपात्र लाभार्थी पैकी १७०० लाभार्थींची कागदपत्रांची पुर्तता करून पात्र करण्यात येऊन शिल्लक राहिलेल्या सायकल वाटप करणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(गिता सुशिल मंचरकर)

सभापती

महिला व बालकल्याण समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/ ४४७ /२०१६

दिनांक : २४/०८/२०१६

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या

कार्यवाहीसाठी रवाना.